

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी गठीत केलेल्या राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणातील पदे अवनत करणे व पदांचे पदनाम बदलणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

शासन निर्णय क्रमांक: सीएसएल २०१४/प्र.क्र.८७/१३स

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०००३२

तारीख: ०५ मार्च, २०१५

वाचा :-

- १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन अधिसूचना क्रमांक: सीएसएल-२०१३/प्र.क्र. १२४/१५-सी, दिनांक ३०.०३.२०१३
- २) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्रमांक: सववि ३११३/प्र.क्र. ७२/आस्था१, दिनांक ३१.१०.२०१३

प्रस्तावना :-

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण स्थापन करून त्यासाठी ४७ पदे निर्माण करण्यास मा. मंत्रीमंडळाने दिनांक ३०.०१.२०१३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार, दिनांक ३०.०३.२०१३ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे गठन करण्यात आले असून दिनांक ३१.१०.२०१३ च्या शासन निर्णयाद्वारे प्राधिकरणासाठी एकूण ४४ पदे निर्माण करण्यास आणि सदर पदांची वेतनश्रेणी, पदभरती तसेच भरतीच्या प्रकाराबाबत कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील अ.क्र. ३, ४ व ६ येथिल पदे अवनत करून सदर पदांचे पदनाम बदलणे तसेच अ.क्र. ५ व १२ येथिल पदांच्या एकत्रित मानधनात दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

दिनांक ३१.१०.२०१३ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणासाठी निर्माण केलेल्या पदांपैकी अ.क्र. ३, ४ व ६ येथिल पदे अवनत करून सदर पदांचे पदनाम खालीलप्रमाणे बदलण्यास आणि त्यांच्या भरतीच्या माध्यमात बदल करण्यास तसेच अ.क्र. ५ व १२ येथील पदांच्या एकत्रित मानधनात दुरुस्तीस खालीलप्रमाणे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

दिनांक ३१.१०.२०१३ च्या शासन निर्णयातील अ.क्र.	मंजूर पदनाम	सुधारीत पदनाम	मंजूर वेतनश्रेणी	सुधारीत वेतनश्रेणी	पद संख्या	सुधारीत पदभरतीचे माध्यम
३	सहकार निवडणुक अधिकारी	सह सहकारी निवडणुक आयुक्त	रु. १५६००-३९०००+ ग्रेड वेतन ७६००	रु. १५६००-३९०००+ ग्रेड वेतन ६६००	२	प्रस्तावित वेतनश्रेणीत कार्यरत असलेले सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांमधून
४	सहाय्यक सहकार निवडणुक अधिकारी	उप सहकारी निवडणुक आयुक्त	रु. १५६००-३९०००+ ग्रेड वेतन ६६००	रु. १५६००-३९०००+ ग्रेड वेतन ५४००	२	प्रतिनियुक्तीने अथवा या वेतनश्रेणीतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांमधून कंत्राटी तत्वावर (कालावधी वयाच्या ६५ वर्षापर्यंत)
५	विधी सल्लागार	--	१) पहिल्या वर्षी रु. ५००००/- इतके एकत्रित मानधन २) त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी १० टक्के याप्रमाणे मानधनात वाढ करण्यात येईल.	१) पहिल्या वर्षी दरमहा रु. ५००००/- इतके एकत्रित मानधन २) त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी १० टक्के याप्रमाणे मानधनात वाढ करण्यात येईल.	१	--
६	प्रशासकीय अधिकारी	सहाय्यक सहकारी निवडणुक आयुक्त	रु. ९३००-३४८००+ ग्रेड वेतन ४८००	रु. ९३००-३४८००+ ग्रेड वेतन ४४००	६	प्रस्तावित वेतनश्रेणीत कार्यरत असलेले सहकार विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांमधून प्रतिनियुक्तीने अथवा या वेतनश्रेणीतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांमधून कंत्राटी तत्वावर (कालावधी वयाच्या ६५ वर्षापर्यंत)
१२	शिपाई	--	१) पहिल्या वर्षी रु. १२०००/- इतके एकत्रित मानधन २) त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी १० टक्के याप्रमाणे मानधनात वाढ करण्यात येईल.	१) पहिल्या वर्षी दरमहा रु. १२०००/- इतके एकत्रित मानधन २) त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी १० टक्के याप्रमाणे मानधनात वाढ करण्यात येईल.	३	--

वरील प्रमाणे सुधारणां व्यतिरीक्त दिनांक ३१.१०.२०१३ च्या शासन निर्णयातील इतर तरतूदी अबाधित रहातील.

सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग तसेच वित्त विभागाच्या मान्यतेने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. अनौसं-६२५/१४/व्यय-२, दिनांक ३१/१२/२१४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३०५१६०७०८८३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संतोष पाटील)

विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
२. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
३. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
७. प्रधान सचिव (सहकार) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
८. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. सर्व सह / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती.